# **ECONOMY & PUBLIC AFFAIRS 3**

# Not consulted over note ban, says statistics ministry

AMIT AGNIHOTRI New Delhi, 18 February

he government did not consult the ministry of statistics over the impact of demonetisation, officials told a parliamentary panel.

The issue cropped up on Thursday when TCA Anant, secretary, statistics and programme implementation, appeared before the parliamentary standing committee on finance. sources said. The committee is reviewing the ministry's demands for grants for 2017-18.

When several members asked Anant if the ministry was consulted over the likely impact of demonetisation before the government announced it on November 8, 2016, the secretary replied in the negative.

Several members expressed concern over joblessness in the country and noted that data available with the ministry was not reflecting the true picture. The members urged the government to provide more accurate and analytical data supported by field studies so that it could deal with the problem better

The Opposition has been targeting the government over the note ban, saying the controversial move

Chennai, 18 February

Assembly (MLAs).



The Opposition has been targeting the government over the loss of jobs in many small and medium enterprises due to note ban

in the long run.

**Palaniswami wins confidence** 

took away hundreds of thousands of out on its objectives, Trinamool jobs. The government claims the Congress member Dinesh Trivedi move will bring benefits to the system said the government should remember the contribution of noted statisti-Noting the ministry was missing cian P C Mahalanobis, who had done

seminal work in generating economic data.

Trivedi further said the gross domestic product data were not meaningful in understanding the widespread problem of unemployment. The lawmaker also said India need not blindly follow the UN on issues like sustainable development goals and climate change but must develop homegrown models to come up with solutions to these issues.

Sikkim Democratic Front member PD Rai told the officials their data were obsolete and needed to be updated keeping in mind emerging social and economic challenges. He urged the ministry to regularly update data on joblessness.

Referring to Bhutan's Happiness Index, one of the members wondered why the Centre should not do something to measure the well-being of citizens.

Bharatiya Janata Party member Nishikant Dubey pointed at the discrepancy in data originating from the ministry and the Indian Statistical Institute due to recent changes in the Union Budget from plan and nonplan to revenue and capital expenditure-based projections.

# **Budget cuts affecting** foreign policy objectives: Tharoor

### AMIT AGNIHOTR New Delhi, 18 February

A shortage of funds for international projects was denting the credibility of India's foreign policy, said Congress MP and former UN diplomat Shashi Tharoor while urging Prime Minister Narendra Modi to intercede in the matter.

Expressing concern over delays in completion of projects announced by Indian prime ministers abroad as the finance ministry was not able to back them with adequate funds, Tharoor, a former minister of state for external affairs, said budget cuts over the past few years had affected many such projects in Asia and Africa. He, however, refrained from naming specific projects to protect the national interest.

According to Tharoor, who heads the parliamentary standing committee on external affairs, Indian prime ministers announce various projects on foreign soil but when the foreign ministry is not able to pursue them as the finance ministry cuts its budget, the foreign policy establishment suffers embarrassments.


'The biggest challenge to Indian foreign policy is not from Pakistan but from the finance ministry," Thaoor told Business Standard. "The PMO should intercede in the matter and play referee. At present, it is not doing enough," he said.

Citing an example, Tharoor said while analysing budgetary allocations for the external affairs ministry during 2015-16, the panel found the ministry had sought ₹22.967 crore but the actual allocation was ₹14,966 crore.

He further noted that though the panel had urged the external affairs ministry to pursue substantially enhanced allocation at the revised estimate stage, the committee was disappointed as the situation did not improve despite the intervention by both the external affairs minister and the foreign secretary.

### NPPA asks stent makers, importers to submit price list by March 1

The National Pharmaceuticals Pricing Authority (NPPA) has asked manufacturers and importers of coronary stents to submit details, including price list of their products, before March 1. The NPPA also as



THE BIGGEST CHALLENGE TO INDIAN FOREIGN POLICY IS NOT FROM PAKISTAN BUT FROM THE FINANCE MINISTRY. THE PMO SHOULD INTERCEDE IN THE MATTER AND PLAY REFEREE

SHASHI THAROOR Congress MP Tharoor said it was disturb- taking any new projects this ing that over the years there had been a discernible gap in budg-

etary demands made by the external affairs ministry and the actual allocations provided despite optimum utilisation of funds. Fund utilisation was 100 per cent in 2013-14 and 96 per cent in 2014-15, he pointed out.

Further, the depreciating rupee and general inflation resulted in under-provisioning of 187 Indian missions abroad, Tharoor said, adding the government should come up with a coherent policy regarding such establishments in 123

countries. The second-term Congress MP from Thiruvananthapuram in Kerala suggested the external affairs ministry explore integration of other sources of funds as developmental partnership with other participating ministries to pursue foreign policy goals. The external affairs min- can't tell this to a foreign gov istry's view that it will not be ernment," he said.

changes and technological issues, causing time and cost overruns. According to Tharoor, who was minister of state for external affairs during the United Progressive Alliance government, the problem of budget cuts for the ministry spanned the Congress and the BJP-led regimes at the Centre. "This is not a Congress versus BJP issue but a FM vs FM situation. The finance ministry fails to support the foreign ministry. But you

year and only focus on com-

pleting the ongoing ones has

found favour with the parlia-

mentary panel as a practical

solution to the problem of budg-

et cuts. Defending its position

before the panel, the external

affairs ministry had said

progress had been slow in some

projects due to adverse climat-

ic conditions, geological

### Yuvraaj Hygiene Products Limited

CIN: L74999MH1995PLC220253 Plot No. A-650, 1st Floor, TTC Industrial Estate, MIDC, Pawane Village, Mahape, Navi Mumbai 400 705 Tel: 022-27784491, Email: yhpl@hic.in, Website: www.hic.in

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that the Company has on Friday, 17th February, 2017 completed dispatch of the Notice of Postal Ballot dated 14th February, 2017 ("Notice") together with Postal Ballot Form & self-addressed postage prepaid envelope in compliance with Section 108 and 110 of the Companies Act, 2013 read with Rules 20 and 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules,



DMK working president M K Stalin (centre) along with his party MLAs at the Tamil Nadu Secretariat in Chennai on Saturday PHOTO: PTI

All DMK members were Sasikala at the Golden Bay resort near Chennai to meet reminiscent of a similar incivoters before casting their dent in the House in January votes. There was also a demand 1988, because of an internal Congress members staged a for a secret ballot.

Besides Palaniswami's sup-resulting in protests that soon Janaki Ramachandran, the wife ment would be restored by her ernor, and then, along with his of the party's founder M G aotic. Speaker P orters, all other legislators turned

The drama on Saturday was Palaniswami would have needed 117, even if the Opposition was there.

Panneerselvam said, "The power struggle in the AIADMK battle is over, but the war will Both demands were denied, between Jayalalithaa and begin soon. Amma's governteam. It will take time though

### Jayalalithaa's memorial to pay espect.

Palaniswami later told eporters his priorities were getting compensation for damages caused by Cyclone Vardah, to get the President's nod on an ordinance to not conduct National Eligibility and Entrance Test (NEET), and compensation for drought from the Centre.

On Thursday, he had would not support He went directly to the Raj Bhavan to complain to the gov-

claimed the support of 124 MLAs, but former Chennai police commissioner and Mylapore MLA R Nataraj said Palaniswami. On Saturday morning North Kovai MLA Arun Kumar also decided to not take part in the voting as a mark of protest against Sasikala and her family. He also resigned as the district secretary of the party. DMK chief M Karunanidhi could not take part in the voting because of ill health. His son and party Executive Leader MK Stalin emerged from the chaos in the House with a torn shirt.

had been holed up with a secret ballot.

and eight of the Congress did

eiected as they disrupted pro-

ceedings and broke the speak-

er's microphone and table. The

not vote.

walk-out.

demanded that the speaker Dhanapal said in the 12 confi- Ramachandran. postpone the floor test. Their dence motions in the history of

vote amid ruckus

reason: To allow MLAs who the House there had never been twice, Speaker Dhanapal called Deputy General Secretary TTV voting at 3:10 pm. Dinakaran for

After adjourning the House Sasikala's relative and AIADMK Jallikattu protests last month went

supporters. proceeded The new CM along with Marina beach — the site of - to stage a fast. He was to promptly arrested.

manufacturers to furnish quarterly returns of production/ import and sale of coronary stents.

# Dialogue stasis in Kashmir driving civilians to confront army

### AJAI SHUKLA New Delhi, 18 February

The government's silence in the face of simmering anger in Kashmir is throwing into dangerous confrontation two crucial protagonists - the army versus unarmed Kashmiri civilian mobs.

The army, on the one hand, must intensify counter-infiltration operations to keep militants at bay until snow closes routes across the Line of Control (LoC). And, with nothing to show for months of violent street protests after the killing in July of popular local militant, Burhan Wani, Kashmiri separatists have little choice but to up the ante, if necessary by confronting the army directly.

On Wednesday, a day after four army men were killed and several oth-Bipin Rawat bluntly warned that stone-pelting Kashmiri mobs who interfered in army operations would be fired upon.

Calling such mobs "over-ground workers of terrorists", Rawat also warned that civilians waving Pakistani or Islamic State (IS) flags would be treated as "anti-nationals".

These strong words had been carefully calibrated. The army, highly experienced in counter-insurgency operations (COIN), faces a worrying new challenge from flash mobs of Kashmiri civilians, who hurl stones at soldiers moving to cordon a susfor the final engagement. This facili-



ers injured in three encounters in Stones thrown by protesters litter the street in Srinagar after the violent street North Kashmir, army chief, General protests against the killing of popular local militant Burhan Wani REUTERS FILE PHOTO

Mirwaiz Mohammed Farooq's funer-

al procession were shot dead by a pan-

ic-stricken Central Reserve Police

Force (CRPF) detachment that feared

it was being overwhelmed to the three

summers of violent street protests

across Kashmir in 2008, 2009 and

2010, it was always CAPFs or JKP that

There were two reasons for this.

tates the militant's getaway. Alternatively, like on Tuesday, it distracts soldiers at a critical moment, causing additional casualties. Since

insurgency broke out in the Kashmir Valley in 1990, even through sustained spells of violent civilian protests, mobs had prudently avoided direct and its counter-militancy wing, the Rashtriva Rifles

with civilians have involved the "central armed police forces" (CAPFs), or the J&K Police (JKP). From the bloodpected militant hideout, or closing in bath in Srinagar in May 1990, when some 50 Kashmiri mourners in

police, not the army, controlled the such as allegations that New Delhi was Valley's big cities. Second, Kashmiri separatist leaders realised there would be bloody costs to directly confronting the army, since that would be responded to, not as civilian protest, but as a threat to the territorial integrity of the Line of Control (LoC), which the army guarded.

Few Kashmiris would admit this, but there is a grudging public respect of the army's operational restraint and "winning hearts and minds" campaigns that have materially uplifted living conditions in remote border areas ignored by the state government.

This balance, however, began changing in 2014-15, when the first civilian flash mobs appeared in rural South Kashmir and challenged ongoing army cordon-and-search operations. Inexorably, incidents grew of unarmed locals pelting stones at armed soldiers in cordons and of interference in actual firefights.

This mindset change across rural Kashmiris is blamed on two reasons. Firstly, after the mass agitations of 2008-10. Kashmiris expected an outreach from New Delhi, including a political dialogue. Not only did the United Progressive Alliance betray that expectation but, since 2014, the National Democratic Alliance government inflamed Kashmiri opinion with "anti-Muslim" confrontations like the beef ban, the Dadri lynching and the "love *jihad*" controversy. As bitterly resented were a series of local controversies, internal to Kashmiri politics, that separatists presented as an assault on the Kashmiri identity —

transforming the Valley's demographic profile by sponsoring "Pandit Colonies" and "Sainik Colonies".

Further, Kashmiri youth were bitter at the abject failure of armed militancy, with new militants often surviving less than a month in the field before being gunned down by the security forces. The frenzy after the gunning down of Burhan Wani last July, more a social media star than a dreaded militant, reflected public bitterness at an underdog swallowed by the maws of a pitiless security establishment. Many of those pelting stones at an army cordon are driven by the frantic need to rescue a young man whom they know intimately.

The army, however, does a dangerous job, in which it already imposes numerous restraints on itself to make COIN operations less hazardous to the public — such as abjuring the use of mortars, artillery, helicopters or air power. Senior commanders realise that soldiers' hands cannot be tied beyond a point.

Hence General Rawat's warning to civilians, which is not the first. Last April, after a dozen soldiers were injured in stone pelting, the army publicly warned it would use force against civilians breaking a cordon. Earlier, two civilians were actually killed near Pulwama while they attacked an army "We have painted the cordon. Kashmiri youngsters into a dangerous corner. The only way of relieving the pressure is dialogue. Otherwise, this will not end well", says a senior military officer, serving in the Valley.

2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 to all the shareholders at their registered addresses or e-mail IDs whose names appear in the Register of Members as on Friday, 10th February, 2017 for seeking approval of members for the resolutions as set out in the Notice

The Board of Directors of the Company have appointed CS Manish L. Ghia, Partner, M/s. Manish Ghia & Associates, Company Secretaries, Mumbai (Membership No. FCS 6252) as Scrutinizer for conducting the Postal Ballot process including the e-voting process in a fair and transparent manner.

The members of the Company are also hereby informed and requested to note that:

- The business as set out in the aforesaid notice is to be transacted by the members through postal ballot including e-voting process. The Company is providing facility for voting through e-voting platform of Central Depository Services (India) Limited (CDSL). The necessary instructions for e-voting have been set out in the said notice.
- The Notice of Postal Ballot along with the Form and instructions for remote e-voting are available on websites of the Company viz www.hic.in, BSE Limited viz. www.bseindia.com, and CDSL viz. www.evotingindia.com.
- Member(s) can opt for only one mode for voting i.e. either by physical Postal Ballot Form(s) or e-voting. In case, Members cast their votes through both the modes, voting done by e-voting shall prevail and votes cast through physical Postal Ballot Form(s) shall be treated as invalid
- Voting rights shall be reckoned on the paid-up value of shares registered in the names of the Members as on Friday, 10th February, 2017.
- The remote e-voting period begins on Saturday, 18th February, 2017(9.00 am) and ends on Sunday, 19th March, 2017 (5.00 pm). The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting after 5.00 p.m. on 19th March, 2017.
- The duly completed Postal Ballot Form(s) should reach the Scrutinizer by not later than 5.00 p.m. on Sunday, 19th March, 2017 to be eligible for being considered as valid, failing which, it will be strictly considered that no reply has been received from the Member.

a case a Member is desirous of obtaining a printed Postal Ballot Form or a duplicate, the same is available on the website of the Company viz. <u>www.hic.in</u>.


The Result of the Postal Ballot and e-voting will be declared on or before Tuesday, 21st March, 2017 by 4.00 p.m. at the Registered Office of the Company. The said results along with the Scrutinizer's report shall be displayed on the website of the Company, CDSL and the same shall be orwarded to the BSE Limited

For detailed instructions of remote e-voting, members may refer to the Section 'E-voting Process' in the said Notice. In case of queries or grievances pertaining to e-voting procedure, members may refer the requently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com under the 'Help' section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Rakesh Dalvi – Deputy Manager, Phiroze Jeejeebhoy Towers, 16th Floor, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001 at contact number – 18002005533. Members may also write to the Company Secretary & Compliance Officer of the Company at <u>whpl@hic.in</u> or at the Registered Office Address given above

For Yuvraaj Hygiene Products Limited

Sd/-Mustafa Badami Place: Navi Mumbai Company Secretary & Compliance Officer ACS No. 30133 Date: 17th February, 2017





came into direct confrontation with confrontation with the army civilian mobs. Even through periods of extended bitterness, the army and civilians extended unusual courtesies Most seminal confrontations to each other. Army posts were seldom directly targeted and army con-

voys moved with relative freedom. First, violent civilian mobs were largely an urban phenomenon; and the



ठाण्यातून काँग्रेसची सद्दी संपवण्य उचलला. त्यामुळे या खेपेला

आले.मुंब्याची एखादी जागा काँग्रेसला

आल.मुख्याचा एखादा जागा काग्रसला मिळण्याची आशा असून शहरात काँग्रेंसचे शहरअध्यक्ष मनोज शिंदे,शैलेश शिंदे आणि

शहरजन्म नाम गण्ड परमार आत्महत्या प्रकरणात कारागृहाची

तर्पार आसित्वा प्रकर्णात चारागृताच वारी करून आलेल्या विक्रांत चव्हाण आदींना निवडून येण्यासाठी कठोर परिश्रम

करावे लागणार आहेत.उर्वरित सर्वच उमेदवारांना आपली अनामत रक्षम

उमदवारांना आपला अनामत रक्षम वाचवताना दमछाक होणार आहे.कारण,काँग्रेस श्रेष्टीकडून निवडणुकीची स्पद तर पुरवली मात्र, उमेदवारांच्या पराभूत मानसिकतेमुळे मतदानाआधी प्रचारातच् ठाण्यात कांग्रेस

विवाह, रजिस्ट्रेशन आणि

उल्लेख करण्यात आला आहे

हिंदु मरेज बिलमध्ये मुलगे आणि मुली दोघांसाठीही लग्नाचे

किमान वय १८ ठरवण्यात आले

भारत पूर्व २७ ठरवण्यात आस आहे. बिलनुसार हिंदु मुलींना आता लग्नाचा कायदेशीर पुरावा मिळू

राकल. राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर हिंदु मरेज बिल, हे पाकिस्तानी हिंदुंसाठी पहिला पर्सनल लॉ अस्रेल.

पंजाब, बलुचिस्तान आणि खैबर पखतूनखवा प्रांतात याची अंमलबजावणी होणार आहे. सिंध

प्रांतात आधीपासूनच त्यांचा हिंदु मेरैंज ॲक्ट लागू केलेला आहे. सिनेटमध्ये पाकिस्तानचे

कायदेमंत्री जाहीद हमीद यांनी बिल

सादर केले. सिनेटच्या मानवाधिकार समितीने २ जानेवारीलाच बिल बहुमताने पास केले होते.

लक्षात घेऊन, लोकांनी त्यांना निवडून देण्यासाठी कंबर कसली

दिला आहे. जोगेश्वरी प्रभागात

वित्ता आह. जागरपरा प्रमागत काढण्यात येणाऱ्या पदयात्रेत अंबुरे यांचे जोरदार स्वागत होत असून

स्थानिकांनी अंबुरे यांना पुन्ह

अंबुरे यांच्या प्रचारात ठिकठिकाणी त्यांना महिलांच्या वतीने ओवाळणी करण्यात येत्

असल्यामुळे त्यांच्या प्रचाराचे स्वागतयात्रेत रुपांतर होत आहे. काल त्यांचे ठिकठिकाणी जोरदार

स्वागत करण्यात आले. त्यावेळी तुम्हीच आमचे नगरसेवक

तुम्हांच आमच नगरसंवक असल्याचा आशीर्वादरी देण्यात येतो. त्यामुळे विजयाची खात्री असलेले अंबुरे निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीत प्रचार आटोपून विभागातील लोकांच्या समस्याचे

निवारण करण्यासाठी दुपारचा वेळ

देत आहेत

'विदर्श सिंह' जांबुवंतराव धोटे यांचे

हृदयविकाराच्या झटक्याने निधन

माजी खासदार आणि 'विदर्भ सिंह' या नावाने ओळखले जाणारे जांबुवंतराव धोटे यांचे पहाटे तीन वाजता हृदयविकाराच्या तीव्र

झटक्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक

आल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी

र००२ साली त्यांनी विदर्भ जनता काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. ते महाराष्ट्राच्या विधानसभेवर पाच व लोकसभेवर दोन वेळा

निवडून आले होते. १९७१मध्ये श्री नागपूर मतदारसंघातून

गण्डूग आले. साम २२२२ आजे गण्डू गणजराजालू लोकसमेयर प्रहित्यांदा निवडून आले. त्यांतेल १९७८ मध्ये त्यांने कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. १९८० साली ते लोकसमेबर दुसऱ्यांदा निवडून गेले. धोटे यांनी आपल्या कार्यकाळात विदर्भातील समस्या

महत्त्वाचे

जाहितत प्रतीप्या स्पीकृतीअभी जरी काळजी प्रेण्यता येग अलसी संदे त्याप्याताः समाभ-बार्व त्यासून पाइले हायग गाहे. असा समाप्रिय व्यक्तिकी आयसं सहलगर तृष्य, पुंच्ये चंगाः त्यांच्या जुस्तमे किंवा प्रकाशनांगरीका कंपरण, तंयांच्याया किंपा यासिलाज जाहिततीलोबस प्रातेत्या यखरात्याया पीराणस्वरस्ती यद्भ्यवनेत्या कोणराळाती तेता कि जुन्हतातीत जवाबया बरता येगार नहीं. स्लूएमच आन्द्री यायकांनी मिरावस काठा की त्यांनी जुन्हतातीत जवाबया बरता येगार नहीं. स्लूएमच आन्द्री यायकांनी स्वारत के काठी की त्यांनी

नकपणे मांडण्याचा प्रयत्न केला. ते स्वतंत्र विदर्भ राज्याचे मोटे

तीन वाजता लासीना येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

पालिकेन पार

दुसऱ्यांदा मह

, गण केला आहे.

स्वच्छता अभियान, आरोग्य जाह. स्वच्छता जानपान, उ शिबिरे भरवणाऱ्या अंबुरे समस्त जोगेश्वरीकरांनी प

यांना

पार्टिबा

हरल्याचे चित्र दिसत आहे.

पाकिस्तानमध्ये

हिंदू मॅरेज बिल पास

शकेल.

प्रभाग ऋमांक ७३ मध्ये

भाजपचे सेनेला आव्हान

पाकिस्तानच्या सिनेटने (अपर हाउस) अनेक दिवसांपासून प्रलंबित

असलेले हिंदु मॅरिज बिल् शनिवारी पास केले. राष्ट्रपतींच्या सहीनंतर त्याचे औपचारिकरित्या कायद्याच

रुपांतर होईल, त्याचबरोबर देशातील

हिंदुंना पहिला पर्सनल लॉदेखिल मिळेल. या बिलातील तरतुदींनुसार

समुदायातील हिंदंचे विवाह होतील.

या बिलाचे कायद्यात रुपाल. होण्यात आता केवळ औपचारिकता

शिल्लक आहे. सहीसाठी हे बिल राष्ट्रपतींकडे पाठवले जाईल.

त्यानंतर बिलाचे कायद्यात रुपांतर

विलामध्य पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदुंना मान्यता देण्यात आली आहे. त्याचे कारण म्हणजे यात त्यांचे

सेनेचा बालेकिल्ला असलेल्या

भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.

पूर्वी मनसेत असलेले. भाजप

पूर्वा मनसते असलल, माजेष उमेदवार भालचंद्र अंबुरे यांनी सेनेच्या बालेकिल्ल्यात सेनेपुढे मोठे

तुम्ही आहात साक्षीदार, आता पुन्हा बना भाजपच्या विजयाचे

शिल्पकार', असा नारा जोगेश्वरी भागात दिला जात आहे. भालचंद्र

अंबरे जोगेश्वरी प्रभाग कमांक ७३ जबुर जागवरा प्रमान प्रत्नाव उर मधून निवडणूक लढवत आहेत. हा प्रभाग सेनेचा बालेकिल्ला

म्हणून ओळखला जातो

पण या भागात स्वतःचे वलय निर्माण करणारे भालचंद्र अंबुरे यांनी सेनेचा

बालेकिल्ला लोकांच्या

भारताकारपति - साफाण्या आशिर्वादानेच सर करणार असल्याचे व्यक्त केले.

विभागातील विकासकामे

• यवतमाळ । प्रतिनिधी

आक

पुरस्कर्ते होते.

अंबुरे यांची असलेली

जोगेश्वरीतील विकासाचे

आव्हान निर्माण केले आहे

वरी प्रभाग क्रमांक ७३ मध्ये

ईल. 'डॉन'च्या वृत्तानुसार लामध्ये पाकिस्तानात राहणाऱ्या


अल्पसंख्याक

पाकिस्तानातील

होईल.

मिळवताना नाकीनऊ

उमे दवार



रेस्मा पाटील बांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.ऐन निवडणूकीच्या तोंडावर मुंख्याच्या साजीया अन्सारी राष्ट्रवादीत,मालती पाटील सेनेत तर,मेमना हंडोर, जवनाथ पूर्णेकर,नारायण पवार या नगरसेवकांनी कमळ हाती घेत भाजपची उमेदवारी पटकावली.तर,सीताराम राणे,भरत पडवळ शैलेश सावंत आर्टीनीही कॉंग्रेसला सोडविट्ठी देत अन्य पक्षात आश्रय घेतला.

केल्याने आघाडीत बिघाडी झाली

आहे.त्यामुळे काँग्रेसी उमेदवारांच्या

ठाणे महापालिकेच्या मागील

सभागृहात काँग्रेसचे १८ नगरसेवक निवडून आले होते.मात्र,गेल्या काही महिन्यात त्यातील बहुतांश नगरसेवकांनी शिवसेना

विजयाचा मार्ग खडतर बनला आहे

१५ नगरसेवकांच्या ऑउटगोइंगमुळे कॉंग्रेसला घरघर

नेत्यांच्या घिसाडघाई कारभारामुळे ५ जणांचे

उमेदवारी अर्ज अवैध ठरले दोघांचे अर्ज अपूर्ण तर तिघांना पक्षाचे एबी फॉर्म वेळेवर

पोहच न शकल्याने काँग्रेसचे ५३ जण

. त उरलेत.यातही नवी गोम म्हणजे गुंबा भागात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांवर राष्ट्रवादीनेदेखील उमेदवार उभे

केले आहे. त्यामळेच प्रभाग क. ४मध्ये प्रचार

करताना आम्ही रस्त्यावरील तसंच सोशल मोडियावरील अशा दोन्ही प्रचारांवर भर दिला

आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसंच तरुण

लाभत आहे, असे सिदीदा मोरे यांनी सां

महिनाभरात जिल्हा परिषदेला

५५ टक्के खर्चाचे आवाहन

जिल्हा परिषदेची तीन वर्षांपासून अखचिंत निधीची

परंपरा यंदाही कायम राहण्याची चिन्हे आहेत. आरोग्य, लघुपाटबंधारे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचा आत्तापर्यंत एकही रुपया खर्च न केल्याचे उघड झाले आहे.

आतापर्यंत केवळ ४५ टके निधी खर्च झाला आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर महिनाभरात ५५ टके खर्चाचे

जिल्हा परिषदेच्या यंत्रणांच्या गलथान कारभारामुळे निधी

परत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा नियोजन

विभागाअंतर्गत सर्वसाधारण वार्षिक योजनांवरील खर्चाचा आढावा बैठकीत या बाबी समोर आल्या. जिल्हा परिषदेच्या

लघपाटबंधारे विभागाने गेल्या वर्षीची दोन कोटींची कामे

राष्ट्रापट्ययाः विभागांग रहेवा विभाव दाने कादावा काम अद्यापही पूर्ण केली नसत्याने जिल्हापिकारी नाराज्ञों व्यक्त कहा बाडेबाल सुनाबिले. तर आरोग्य विभागाने आजमितीस कामाची मंजुरी न घेतल्याने दहा कोटीपैकी आठ ते साडेआठ

कोटींचा निश्ची परत जाण्याची शक्यता आहे. जि.प. च्या सार्वजनिक बांधकाम विभागाने गतवर्षीतील दहा छोटया कामांनाही सुरुवात केलेली नसल्याचे यावेळी निर्दशनास

आले. ग्रामपंचायत विभागाने मोठया ग्रामपंचायतींना वितरीत

जाल. प्रानेषपाता प्रमाणन नाठवा प्रानेषपाताना पत्रतत करावयाच्या निधीबाबत प्रस्ताव न दिल्याने तब्बल सब्वा दोन कोटींचा निधी परत जाऊ शकतो. जि.प. ला वितरीत झालेल्या

निधीपैकी केवळ ४५ टके निधी खर्च झालेला असल्याचे

दि.१७/०२/१७

निविदा फॉर्म फी

7.4.000/-

सही/-

(विजयकुमार म्हसाळ)

उप-आयुक्त (मु.)

मिरा भाईंदर महानगरपालिका

आम्हाला खूपच चांगला प्रतिसाद

वर्गामधून

नाशिक । प्रतिनिधी

धन प्रशासनासमोर आहे.

यावेळी समोर आले

मिरा – भाईंदर महानगरपालिका

मुख्य कार्यालय, भाईंदर

रव. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग,

भाईंदर (पश्चिम) ता. जि. ठाणे ४०११०१.

// निविदा सूचना // मिरा – भाईंदर महानगरपालिकेच्या खालील कामाकरीता मोहोरबंद दर e-Tendering पध्दतीने

मागविण्यात येत आहेत. सदर कामाचे कोरे निविदा फॉर्म दि. २३/०२/२०१७ ते दि.०४/

०३/२०१७ रोजी १२.०० वाजेपर्यंत मिरा – भाईंदर महानगरपालिकेच्या e-Tendering संकेत स्थळ https://mahatenders.gov.in येथे उपलब्ध होतील. निविदाधारकाने निविदा फॉर्म फी

सदर कामी मागविलेल्या मोहरबंद निविदा दि. ०६/०३/२०१७ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत वरील संकेतस्थळावर स्विकारण्यात येतील व दि. ०९/०३/२०१७ रोजी दुपारी

१२ ३० वाजता उपस्थित ठेकेदार व त्यांचे प्रतिनिधी समक्ष उघडण्यात येतील. कोणतेही कारण

न देता कोणतीही ऑनलाईन निविदा स्विकारणे अथवा सर्वच निविदा नाकारणे याबाबतचा अंतिम

भी निविदा पत्रके पोस्टाने पाठविली जाणार नाहीत अथवा स्विकारली जाणार नाहीत.

ईसारा रक्कम

₹.40,000/-

अधिकार आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका यांनी राखून ठेवला आहे.

मिरा भाइंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध टिकाणी आवश्यक्तेनुसार सी.सी.टी.दरी पुरवता करणे व यंत्रणा कार्यान्वित करणे

सर्व निविदा केवळ ऑनलाईन स्विकारण्यात येतील.

जा. क्र. मनपा/जनसंपर्क/जाहिरात /५२६/२०१६-१७

व इसारा रक्कम ऑनलाईन भरणा करावी, अन्यथा निविदा ग्राह्य समजण्यात येणार नाही.

fino

कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात आजपडीला कॉंग्रेसचा एकही आमदार,खासदार नाही,कॉंग्रेसमध्ये पहिली फुट तत्कालीन राणे समर्थक रवींद्र फाटक यांनी पाडली.त्यांच्यासोबत

तब्बल सात नगरसेवक पशातून बाहेर पडून सेनेत दाखल झाले.त्यानंतर गटनेते संजय बाडोगावकर भाजपच्या वळचणीला तर,त्यांच्याजागी आलेले गटनेते राजन किणे आणि नगरसेविका

२०१२ च्या सार्वत्रिक निवडणकीत-

देखील काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. तेव्हा, १३० पैकी काँग्रेसच्या

वाट्याला ५९ जागा आल्या होत्या. मात्र.

वाटवाला ५२ जाना जारना कारना सान, यावेळी १३१ पैकी ५८ जागांवर बोळवण करून मित्रपक्ष राष्ट्रवादीने काँग्रेंसचे खच्चीकरण केले. त्यात विद्यमान काँग्रेंसी

11

सत्ता

पलानी स्वामींनी

जिंकला अविश्वास टराव

ने १२२ तर ११

प्रभाग ऋ. ४ मध्ये विकासाचे मनसेचे आश्वासन

उमेदवाराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत

होता. विशेष म्हणजे, मनसेच्या प्रचारफे-यांमध्ये

आपल्या प्रभागात गेल्या २० वर्षांपासून

हांच्या मलभत समस्यांकडे कायमच दुर्लक्ष

सवाँचंच लक्ष वेधन घेत होती.

जाण्याची भमिका घेतल्यानंतरही

पालनीसामीनी आपल्याकडे बहुमतापेक्षा ५ पलानीसामीनी आपल्याकडे बहुमतापेक्षा ५ आमदार जास्त (१२३) असल्याचा दावा

केला होता. त्यापैकी १२२ आमदारांनी

ठरावादरम्यान मोठा राडा झाला. डीएमके

एआयएडीएमके (पन्नीरसेल्वम गट) आणि

एआपएआएनक (प्रतारसएपम गट) आणि इंडियन यूनियन मुस्लोम लोगच्या आमदारांनी विश्वासदर्शक ठरावासाठी गुप्त

मतदानाची मागणी केली, मात्र विधानस

नादानांचा नागणां फेला. नाव वियानसना अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला. यानंतर आमदारांनी विधानसभेत घोषणाबाजी

जानदाराणा विद्यापत्तन्ता वावणावाणा करत अध्यक्षांसमोर खुच्यांची तोडफोड केली. कागदं फाडून फेकण्यात आले. डीएमकेच्या काही आमदारांनी विधानसभा

अध्यक्षांना धकाबुक्कीही केली. त्यानंतर गोंधळ एवढा वाढला की अध्यक्षांना

गावळ एवढा वाढला का अव्यक्षांना विधानसभेतून बाहेर सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मार्शल्सची मदत घ्यावी

लागली. इतकंच नाही तर डीएमकेच्या एका आमदाराने विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून घोषणाबाजी केली.

जा. क्र. मनपा/आ. व्य./१९४/२०१६-१७

विधानसभेतील विश्वासदर्शक

त्यांच्या बाजूने मतदान केलं

गाजविणा-यांनी

महिला वर्गाची उपस्थित

प्रभागात



आले होते

'वर्दी वाला गुंडा' या कांदबरीमुळे

त्यांनी रसिकांच्या मनात विशेष स्थान

निर्माण केले. त्यांच्या १७३ कादंब-या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यासह

अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा

मक्त देशाची वल्गना करणा<del>ऱ्</del>

गरतीय जनता पक्षाचे भाकीत ठाण्यात मात्र,

खरे ठरण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीच्या खर ठरण्याचा चिन्ह आहत. ानवडणुकाच्या तोंडावर अनेक दिग्गजांनी कॉंग्रेसला 'हात' दाखवून शिवसेना-भाजपमध्ये उड्या

ढाई आहे

धास्तावले आहेत.

. 1ने ठाण्यात कॉंग्रेससाठी अस्तित्वाची

राष्ट्रवादीसोबत वरकरणी आघाडी

झाली असली तरी अनेक पडिक जागा

हाला जसला पर,जनक पाइक जाना स्ररात पडल्याने कॉंग्रेसला हाताच्या बोटावर मोजता येईल इतके देखील यश मिळणे

दुर्लभ मानले जात आहे. प्रचाराच्या अंतिम

बुर्लन मानल जात जाह. प्रयोगव्या जातम चरणात सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली असताना कॉॅंग्रेसच्या गोटात

स्मशानशांतता पसरल्याने उमेदवार

प्रभाग क्र. ४मधील रावळपाडा, घरटनपाडा, शिंगटे कम्पाऊंड आदी परिसरातील सर्व समस्या

सोडविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माणे सेना जीवाचं रान करेल. येथील नागरिकांना भेडसावणा-या पिण्याच्या पाण्याची समस्या, शौचालयांचा

अभाव, जुन्या बैठ्या चाळींचा विकास या प्रश्नांवर उत्तर्ं शोधणं व्या समस्यांवर मात करणं याला

मनसे प्राधान्य देईल, हा माझा तुम्हाला शब्द आहे,

असं प्रतिपादन प्रभाग क्र. ४च्या मनसेच्या उमेदवार सौ. सिद्धिदा सुदेश मोरे यांनी केलं आहे.

प्रचारादरम्यान प्रभाग क्र. ४मधील एकेक वस्ती मनसेच्या कार्यकर्त्यांनी पिंजून काढली

पर्ता नगराज्या कावकर्षांगा निष्ठूत कार्यला आहे. दै. महानगरचे प्रतिनिधी प्रभाग क्रमांक ४ मध्ये गेले तेव्हा सिद्धीदा मोरे यांची प्रचार फेरी सुरू

होती. त्यांना सर्वच नागरिकांकडून मन

तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री नलानीस्वामी यांनी प्रचंड गदारोळात

अखेर विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे

आमदारांनी पलानीस्वामींच्या विरोधात मत

जानदारानां पंतानांस्यानां च्या विरोधात मत दिलं. ई पलानीस्वामी यांनी गुरुवारीच तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

घेतली होती. नव्या सरकारला सदनात

बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र

ु एआयएडीएमकेच्या महासचिव शशिकला

यांचे निकटवर्तीय असणाऱ्या पलानीस्वामी यांनी दोनच दिवसात बहुमत सिद्ध

करण्याया मणप विराग होता. तामिळनाडू विधानसभे त एआवएडीएमकेचे १३४ आमदार आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी १९८ आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता.

महासंचालक आर नटराज यांनी विरोधात

जाहिर नोटीस

न लोकास कळविण्यात **1र को.ऑप.ही.सोसा**ग रावतप्रथर को.ऑप.हाँ.सोसायटी लि. जि.नं.टिएनए/केएलएन/एचएसनी/टिसी/ ५२४/१९८६-८७ राजानी पथ. ३ क्रॉस. बिक्सी ( पूर्व) ४२१२०१ ता. कल्याए, १. ढाणे या संस्केतीलटेरेस ( पलॅट) सदन्कि। १. ए-३ जिने प्रोजनाण - २

-३ जिचे मोजमा५ ७९ स्के.फूट टेरेस एकूण १६४८ स्के.पु अप एरिया श्रीमती रिमत अज

बिल्टअप एरिया श्रीमती स्मित अजय शिवयी यांच्या मालकांचा आहे. सदर सदनिक संखेचे (मानो आव्यक्ष) सपासद की. यम बलवंत प्रथान यांचेकडून श्रीमती स्मित अजय शिंदखी यांची केंदों केला असुन राजों के कावेशी स खेरदेखत करारनामा मा. दुव्यम निक्षेष्ठ कलवाज ३ यांचे १ तो रहध, प्रसाणे दिनांक इ. संसंचेचे मुळ भाग प्रमाणगढ़ सिरिक्त ने

रोअसं क्र. ६१ ते ६५ एकूण पांच श्रीमती स्मित अजय शिंदवी यांचे

हक्क 1-गी

टीप :

दि. १८/०२/२०१७

दिनांक :- १७/०२/१७

तिकाण :- भाईंटर

राज्याचे माजी पोलि

करण्याचा निर्णय घेतला होता.

गमदार आणि

अखर विश्वासदशक ठराव जिकल पलानीस्वामी यांच्या बाजूने आमदारांनी मतदान केलं. त

## ज्येष्ठ साहित्यिक वेदप्रकाश ज्येष्ठ साहित्यिक वेदप्रकाश शर्मा यांचे दीर्घ आजाराने निधन टाण्याकडे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचे दुर्लक्ष त्यांना उपचारासाठी मुंबईतही

### नवी दिल्ली । वत्तसंस्था

येष्ठ साहित्यिक वेद प्रकाश शम यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. ते मागील एक वर्षांपासून फुफ्फुसातील जंतूसंसगनि आजारी होते. त्यांच्यावर मेरठमधील रुणालयात उपचार सुरू होता. त्यानंतर

## लेखनाचे काम केले आहे पॅरेन्टरल ड्रग्स (इंडिया) लिमिटेड

### PDPI. कायालयः ३४०, लक्ष्मा प्लाझा, लक्ष्मा इडास्ट्र न्यू लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई–४०००५३ CIN:L24100MH1989PLC126481 टपाल मतदान सूचना

nत यत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या करन १ नेवम, २०१४ च्या नियम २१ नुसार विद्रुत रवरूवाने विक्री आधानवर कंपनीचे प्रतिभूत चनकोच्या स्वयन्त्रेन ते आगावल बंकनीचे प्रतिभूत मन्त्र प्रवस्थाने मतावनसत त्यात मतावलते देतीते आगावल बंकनीचे प्रतिभूता मन्त्राचेच्या मन्त्राचेमांने बुरुष्यदुक्ते हेन्द्र के अस्त तिमिटे या राउनंजनीचे जात्रावा व बद्धी पाठ्रमणते विक्री करिता में गैरेण्टलत कुमा (इंडिय वा तत्रत्यांची अनुमती प्रेमाया देवार आहे. तु. २० १७ जोजी सत्वाय गील पुरुष्ठ /रियोडिटरीकरोत कॅमिम स्लग्न में २० दे प्रकारण

ाहेत त्यांना शनियार १८ फेब्रुवारी, २०१७ रोजी सप्टस्थ माद पुर होत त्यांना शनियार १८ फेब्रुवारी, २०१७ रोजी कंपनीच्या भरणा केले होडकार ज्यानीच

लुबुधार, 2013 धारा वन्नाया संभाग कारण्या मा भाउंत्यात्वा सारम्याया साम्याया सा दान प्रतिक्रा सिती. दान प्रतिक्रा सिती होता देवे प्रति क्षेती का प्रतार्थकरिया संगातनकरिता कार्यलेख स्वात में से क्रिंगे उन्हे के, बन्धा से स्वारं प्रतिक्रिया सांहती निद्ध वाणांगे आठी कुणि भारत्ये संग राज्या जिदेके ग्रेडुवा कुल भारते कि कि प्रति होना साम्या आठी कुणि भारते संग राज्या जिदेके ग्रेडुवा कुल भारते कि कि प्रति होना साम्या आठी कुणि भारते संग राज्या जिदेके ग्रेडुवा कुल भारते कि कि प्रति होना साम्या आठी कुणि भारते संग राज्या जिदेके ग्रेडुवा कुल भारते कि कि प्रति होना साम्या आठी कुणि भारते का राज्य २०१३ के स्वारं ५,००वा प्रती साहत कालेता का नियम २०४ व ३२, सुसलित भारता कालेती चितुत स्वारक्ताने साहत स्वारक्ताने का नियम २०४ व ३२, सुसलित भारता कालेती चितुत स्वारक्ताने साहत स्वारक्ताने सा देखाया तुमिन दिकेसी आत (भित्ते ६ –सेटिश) तेन्द्रल क्रियोडियो संसित्त (इंटिय) क्रिसिटे (स्वीरेस्प्ल संक्रियेक्स दिक्रा पान्तकर मास्ती के के कालेते हित्त सारक (क्रुवेत भारते क्षा) संक्रियक्ष हा भारता सामसी के के कालेते हिता हरते का साहत भारता सा भववा च्या नियम रेट्स) रेष्युलेशन्स, व्यलेली आहे (पि प विद्युर

ने सोडीएसरहर मार्थवा विश्व केश्व वाईठ. वाय व ई-मोटिंग कालपत्री तीवेवर १९ वेजुबारी, २०१७ रोजी स ९.०० वा प्रारंभ होईर आं ७. वार्ष, २०१७ की सार्थ ५००व्य. सास होईठ. वारत सत्रवा व वेक्रेनेतर प्राप्त टावल मत्तव वैध समजजे वातीठ आणि सदर तारीख व बेळेनंतर ट्याठ मात्रदान ठिंवा विद्युत स्वरुमाने था

गाएँ. सूचना व टयाल मलदान परिवन सरोध रिनोट ई-वोटिंगरी मारिली कंपनीय उपयास स्वर्रमाला दुर्यम पाला भारतन परिवेल्डरी कंपनीयले उपले आहे. उपयास स्वरत्याला दुर्यम पाला भारतन परिवेल्डरी कंपनीयले उपले करा साहेत पुंचित परिते व राज्ये केलेज दुर्यम पाला का दिला दिनाव के बोठ केप पराजीत सिंगित भी के प्रजुवारी, २०१७ रोजी कंपनीचे सरारय मरालेल्या याउँनि साहर सूचन माहिलीकरि

्रा प्रामी. मीटिपलका साम-Vन्यष्टीकरणाताडी संरक्षे भी रावेल दावनी-जयव्यवस्थायक, पी.जे.टॉलर्स, १९ सा प्रवस्त, सिटिप, फोर्ट, मेस्ट्रे-४००००१, ई-चोटिप प्रीवेपाबस्यत काठी प्राप्त क्रिया राव्यले आस्याप्रसा क्रिप्त हम अंगर्गत <u>www.evolingindia.com</u> पर जराज्य ई-चोटिप मैन्यूप्रस व क्रिकेन्ट्रली आस्वा-ब्रग्सरे (रार्थ्यरपुर) या संदेन प्राया सित्र <u>hepoteker प्रत्य</u>े क्रांत्यन सार्वेरार्थ्यर संपर्क -1, 400-200- ५४ ३.

पण् ) मा सोनमें प्राया किंग <u>heindesk.evs/sng26calinida.com</u> वर ई-मेत कारक त रॉफर्जे ज़: 12.00-200-1433 प्रोकेने वारदर्शिक रवरापालिम मादानमब्बत कही प्रारं/ राष्ट्रीकरणसाठी राष्ट्रेज प्रों ज़ंगने लीरज, मी, जाने संदर्भ-सारत होतील, ए. की ठेड, इंटोर, माजाउंदा किंज ई-मेत India.com किंव संबर्ध 6 08 31 – ६६ ५२०११, तींज अवस्थक स्टलाफे जा स्टरन्साल निरोधामाराठे संवन्धी में नॉटमीकूल कार्यालयात सूचना केव्या २४ मा मी, 2019 प्रति नहे बरूसकाडपा दिवसी कार्यातीन केंक स.१९.00 ते 1 उपस्थक आहे.

. वेक व ई-वोटिंग) मंगळवार २९ मार्च, २०९७ रोजी घोषित केला जाईन

पारम्भीसांच्या आववासरस सदर निकान कंपनीच्या www.pdindia.com वेबराइंटरच व सीडीएसरल सप्रस्<u>र collinia.com</u> वेबराइंटरद ग्रेसिड्ट केला जाईन आगि घंपनीके सेप्रस जेखे सुख्लिय आहेत स्टॉक एक्सर्वेजकडे सेबी (जिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲंग्ड डिस्वलोजर खिळ्यमॅंट्स) रेच्युजेशन्स, २०१५ मु

सहा/ – विनोद कुमार गुसा य्यवस्थापकीय संचालक आयएन: ०००३९९४४

विकाणः इंदौर दिनांकः १८.०२.२०१७

### युवराज हायजिन प्रोडक्ट्स लिमिटेड

CIN:L74999MH1995PLC220253 नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र.६५०, १ला मजला, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट मआयहीसी, पावणे गाव, महापे, नवी मुंबई–४००७०५. दूर.०२२–२७७८४४९५ वेबसाईट : <u>www.yhpl@hic.in</u>, ईमेल : www.yhpl@hic.in

### टपाल मतदान सूचना

। येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कर ता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० व २२ कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ सुधारित प्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲप्ड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेखुलेशन्स, २०१५ चे नियम (शिस्टिंग ऑप्लिगेशन्स अंपड डिस्टकोजर शिकायमेंट्स) रेखुलेशन्स, २०१५ चे नियम ४४ नुसार टयाल मतदान पत्रिका व स्वपत्ता लिसिलेले मुद्रांक शुरूक भरलेले लिफारेसस १४ फेब्रुवारी, २०१७ रोजीवी टपाल मतदान सुसना सर्व भागधारकांना त्यांच्या नोंद राखारब य कुकार १० फेब्रुवारी, २०१७ रोजी सरस्य नोंद पुस्तकाल ज्या लास्त्यांची नावे नमूद आहेत त्यांना ई--मैलने सूचनेत नमूद ठरावांवर मान्यता प्रेण्यासाठी सूचना वितरणाची प्रक्रिया सुक्रवार १७ फेब्रुवारी, २०१७ रोजी पूर्ण केली आहे. टपाल मतदान प्रक्रिया तसेच ई--वीटिंग प्रक्रिया योय्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता नाज्यनीय हातान के प्रक्रिया सेचलि प्रक्रवार प्रिक्या योय्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता

तपासनीस म्हणून मे. मनिष विया ॲण्ड असोसिएट्स, कंपनी सचिव, मुंबई (सदस्यत्व क.एफसीएस ६२५२) चे भागीदार सीएस मनिष एल. विया यांची संचालक मंडळाने नियक्ती केली आहे.

व्या सदस्यांना सचित व विनंती करण्यात येत आहे की.

- गय्वा सदस्याना सुचिव व ाननता करुप्यात यत आह का, प्रयोक सुचुनते न मुनुद य्यवसायाख ई-योटिंग प्रक्रिया तसेच टपाल मतदाना स्वस्यांद्वारे विभर्श केला जाईल, सेन्ट्रल डियॉझिटरी सॉर्यिसेस (इंडिया) लिमिटे: सीडीएसएल) द्वारे डेप्प्यात आलेल्या विद्युत मतावान प्रणाली द्वारे वंपनीने सुविध के स्वेन्य केल
- दिक्ती आहे हैं-वोटिंगबाबत आवश्यक सुखना सदद नोटींसण्ट्ये नमूद आहे. टपाल मतदान सूचना व पत्रिका तसेच रिमोट ई-वोटिंगची माहिती कंपनी www.hic.in, बीएसईच्या www.bseindia.com
- www.bseinitc.in, भारत्व स्था www.bseinitia.com के सीडीएसएलच्या www.evotingindia.com केस्साईटवर उपलब्ध आहे. संदर्श्यांना मदात्वात्वरिस कोणताही एक पर्याय अर्थात वारतविक मतदान पत्रिक किंवा ई-वोटिंगने मत देता येईल. जर सदस्यांनी दोन्ही पण्डतीने मत दिल्यास ई-वोटिंग ज्ञाज घरले जाईल आणि वारतविक टपाल मतदान पत्रिकेने दिलेले मत अवैध विवा इं-वोटिंगन मत देता यहेंक. जर सरदरयांनी दोन्ही फरतांनी मत दिल्यास इं-वोटिंग ग्राह्य घरले जाईक आणि वास्तविक टपाल मतदान पत्रिकेने विलेले मत अवैध समजले जाईक. शुक्रवार १० फेब्रुयारी, २०१७ रोजी सदस्यांच्या नावे असलेले मरणा केलेले शेअसरेंच्या मूल्यायर मतदान अधिकार असतील. रिमोट ई-वोटिंग शनिवार १८ फेब्रुयरी, २०१७ रोजी स.१.००वा. प्रारंभ होईक आणि रविवार १९ मार्च, २०१७ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईक. रविवार ११ मार्च, २०१७ रोजी सायं.५.००वा. नंतर सीडीएसएलब्रारे स्पिट ई-वोटिंग बंद केले

जावल. पूर्णपणे भरस्तेले टयाल मतदान पत्रिका तपासनीसांकडे १९ मार्च, २०१७ रोजी संदर्भ ५०००वा. पर्यंत सादर करावेत. अन्यथा सदस्यांकडून प्राप्त कोणतेष्ठी प्रतिसाद तदनंतर अवैध समजले जातील. सरस्यास मुद्रीत टयाल मतवान पत्रिका किंवा दुरय्यम प्रत प्राप्त करावयाचे असल्यास केंग्रजीर प्रत्याप्त कि दो कराजनाज्या करोले.

र्ग्यंत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात घोषित केला जाईल. तपासनीसांच्या व

सदर निकाल कंपनीच्या वेबसाईटवर, सीडीएसएलच्या वेबसाईटवर प्रसिध्द केला जाईल व

सस्य निकाल कंपनीच्या बेस्ताइंटवर, सीडीएसएलच्या बेस्साइंटवर प्रसिध्य केला जाईल व बीएसई लिनिटेकज यावविला वाईल. सिंगंड ई-बोटिंगची सविस्तर माहितिकरिता सदस्यांनी सदर सूचनेतील ई-बोटिंग प्रक्रिया विभागाचा संवर्भ प्र्याता ई-वोटिंग प्रक्रियाबाबत कारी प्ररत्न किंवा तकारी असन्यास हेल्य सेवचन अंतर्गत <u>www.evotingindia.com</u> वर उपतल्ब ई-बोटिंग मॅन्युअत व क्रिकेन्टवर्ध आसरक के केंप्यता (एफलप्यू) चा संदर्भ प्र्यावा किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ई-केल कत्वात किंवा कार्फ की जोकक क्रांत्र व्यात्व किंवा क्रिंग केंप्र क्रिया क्रांत्र प्रत्वा किंवा

स्पर्क श्री.शरेश दळवी-वजयवरचावक, पी.जे.टॉकर्स, १६वा मजला, दलाल स्ट्रिट, फोर्ट, मुंबई–४००००१, संपर्क क्र.:१८००-२००-५५३३ वर संपर्क करावा सदस्यानों कंपनीचे सक्षम अधिकारी व कंपनी सचिव यांना yhpl@hic.in वर

ठवाचे किंवा वर नमूद नोंदणीकृत कार्यालयात कळवावे.

ठिकाण : मुंबई दिनांक : १७.०२.२०१७

मुळ भाग प्रमाणपत्रवावत संबंध असल्यास त्य त्यांनी कंपनीचे <u>www.hic.in</u> वेबसाईटवर पाहता येईल. टपाल मतदान व ई–वोटिंगचा निकाल मंगळवार २१ मार्च, २०१७ रोजी वु.४.००व

युवराज हायजिन प्रोडक्टस लिमिटेडकरिता

मुस्तफा बदामी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी एसीएस-३०१३३

गप्रमाणपत्रासह / पुराव्यासह आपली लेखें कत ही नोटीस प्रसिथ्द झाल्यापासुन १५ प्राण्वे आज ज्वाचीक राषी करणपर वार्ष

सही/-

साचे आत खालील सही करणार ल ावर ध्यावी. जर कोणीही मुदतीत हर तेतल्यास सदर भाग प्रमाणपत्राब गार्थीही हरकत नाही असे समजून आ ाल सदर भाग प्रमाणपत्र ह ग्यासाठी त्यांचे नावे पुढील ील, मात्र त्यानंतर आलेल्या

नाम प्रमानसर आशापना कृष्णसार ला जाणार नाही याची संबंधितांन

ज्यात्रा. झी. विजय घरत ॲडकोकेट, झायकोर्ट ए.ए.डब्लू.आय. रुम नं. १८, हायकोर्ट बिल्डींग, तळमनला, फोर्ट, १ ९९३०८९२८४०/९८२०८२०७४०। इकल्याण

स्थळ: कल्याण दिनांक: १९/२/२०१७